

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office: 16th Floor, Trade World, 'C' Wing, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. Tel: 91-22-6291 8111 email: infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in CIN: L28900MH1994PLC081235

PRRG/LSIL/ BSEL-NSEL/2020/81

12.09.2020

Scrip Code : 539992	Symbol: LSIL
BSE Limited 27th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Dear Sirs/Madam,

Sub: <u>Publication of Standalone Unaudited Financial Results for 1st</u> Quarter Ended 30th June, 2020 of our Company.

Pursuant to Regulation 29(1) (a) and 47 (1) (a) of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are pleased to submit herewith the scanned copies of the Newspaper Advertisement of the Standalone Unaudited Financial Results for the 1st Quarter Ended 30th June, 2020 of our Company published in the Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 12.09.2020.

The said advertisements have also been uploaded on the website of the company www.lloydsengg.in

We request you to kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully,

For Lloyds Steels Industries Limited

Davidanea

P.R. Ravi Ganesan CFO & Company Secretary

Encl: A/a.



KCL INFRA

NOTICE


Pursuant to Regulation 33 and 29 read with Regulation 47of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that the 3" Meeting for the year 2020-21 of the Board of Directors of the Company is scheduled to be held through Video Conferencing/Other Audio Visual Mode on Tuesday, September 15", 2020 at 04:00 P.M., Interalia, to consider and approve the Standalone Unaudited Financial Results of the Company for the 1" Quarter and year ended 30" June, 2020 and to transact other incidental and ancillary matters.

For KCL Infra Projects Ltd Mohan Jhawa Managing Director DIN: 00495473 Date: 7th September, 2020



"Politics. Economics. And other Domino

Effects."



Business Standard Insight Out

To book your copy call 022 4027 5432 or email us at order@bsmail.in

f bsindia bsindia

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of Registered office of the Company from one state to another Before the Central Government (Regional Director, Western Region) In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND In the matter of Gujarat Sulphur Limited having its registered office at 104/114 PD Mello Roadsugar Market, Mumbai-400009, Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government (Regional Director, Western Region) under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on Friday, March 20, 2020 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at 104/114 P D Mello Roadsugar Market, Mumbai- 400009 or on email id info@gujaratsulphur.com.

For and on behalf of the Applicant

Vikram Shah Date: 11.09.2020 Director DIN: 00639482 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. VINOD LAXMINARAYAN THUKRAL is negotiating with our client to sell the property more particularly described in the Schedule hereunder written.

Any Person(s) having any right, title, claim, demand, lien, etc. in respect of or against the property described in the Schedule hereunder written or any part thereof by way of sale, transfer, assignment, exchange, encumbrance, mortgage, inheritance, share, gift, devise, lien, charge, maintenance, easement, trust, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, agreement, covenant, possession, or otherwise of any nature whatsoever and/or dispute, suit, decree, order restrictive, covenants, injunction, attachment, acquisition or requisition or any other claim otherwise a few and the same to the underscined in writing toesther with documentary avidence. requested to make known the same to the undersigned in writing together with documentary evidence in support thereof, within a period of Fourteen (14) days from the date of publication hereof, failing which such claim or claims, if any, of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned and/or given up or not existing and the purchase shall be completed without reference thereof. THE SCHEDULE HERE IN ABOVE REFERRED TO

(Description of the Property)

ALL THAT the right, title and interest in 10 (Ten) Shares of Rs.50/- each of the aggregate value of Rs.50/- bearing Distinctive Numbers 11 to 20 (both inclusive) under Share Certificate No. 02 dated 4" April, 2018, issued by Ahuja Tower Co-Operative Housing Society Ltd., and Flat No. A-16, A April, 2016, issued by Antija lower Co-Derative housing Society Etc., and Flat No. A-16, admeasuring 241.56 sq. mirst. (carpet area) situated on the 15" level/habitable floor in Wing "A" and four Car Parking Spaces bearing Nos. 05, 06, 07 and 08 in Podium 5 of Building known as "Ahuja Towers", situated on a portion of land bearing F. P. No. 1087, 1088 of T.P.S. IV (Mahim) within the Registration District and Sub-District of Bombay City and Bombay Suburban situated at Rajabhau Desai Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 together with proportionate share in common areas and facilities and all other funds including corpus funds, sinking funds etc. to the credit of the Mr. Vinod Laxminarayan Thukral in the books and records of Ahuja Tower Co-Operative Housing Society Ltd. Dated this 11" day of September, 2020. For PANDYA & POONAWALA

(Yatish B. Pandya) Partner Advocates & Solicitor 102-104, Bhagyoday, 1" Floor, 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai – 400 023.

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

MUMBAI BENCH CP (CAA)/955/MB.I/2020

Connected with CA (CAA)/986/MB.I/2020

In the matter of the Companies Act, 2013;

AND

In the matter of Section 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013; AND In the matter of Scheme of Merger by Absorption of Brand ies Limited ('Transferor Company') WITH Bennet Coleman & Company Limited ('Transferee Company') AND their respective shareholders

Brand Equity Treaties Limited Bennett, Coleman & Company Limited (Transferee Company)

.... (Transferor Company)

NOTICE OF INITMATION

The National Company Law Tribunal, Mumbai Bench (Hon'ble Tribunal) has sanctioned the Scheme of Merger by Absorption of Brand Equity Treaties Limited (Transferor Company) with Bennett, Coleman & Company Limited (Transferee Company) and their respective shareholders under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013. The Sanction by the Annual Section and CA (CAA)/986/MB.I/2020. The Appointed fixed in the Scheme of Merger by absorption is being 1st April, 2019.

Dated: 11th day of September, 2020

For Bennett, Coleman & Company Limite

Kausik Nath Company Secretary

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

CIN: L15100MH1981PLC024988

Regd Off.: Eyelet House, M.S. Patel Compound, Opp, Shah Industrial Estate, Saki-Vihar, Andheri (E) Mumbai - 400072.
Email: Investors@galaxycloudkitchens.in | Website: www.galaxycloudkitchens.in | Tel: 022-28039405 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2020

					(Rs. In Lakh:
Sr.	B		Year Ended		
No.	Particulars	30-Jun-2020	31-Mar-2020	30-Jun-2019	31-Mar-202
1,	Total Income from operations (net) Net Profit / (Loss) for the period before	642.25	1,422.17	1,896.06	7,189.38
١	Exceptional Items and Tax	(242.10)	(516.33)	(440.63)	(1,792.28)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax after Extraordinary Items	(242.10)	(516.33)	(440.63)	(1,792.28)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax and Extraordinary Items	(242.10)	(516.33)	(440.63)	(1,792.28
5	Total Comprehensive Income/(Loss) for the Period		(530.83)	(449.58)	(1,815.73
6	Equity Share Capital	4,152.27	4,152.27	3,858.26	4,152.27
7	Earnings Per Share (before extraordinary items) (Face Value of Rs. 10/- Each)			55	
	Basic & Diluted	(0.58)	(0.15)	(1.54)	(3.32)

. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter ended June 30 2020 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid result is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on Company's website at www.galaxycloudkitchens.in

. The results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) notified under the Companies (IND AS) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Inidan Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016. By order of the Board

Galaxy Cloud Kitchens Limited

Place : Mumbai Date: September 10, 2020

Arvind Agrawa Managing Director

PUBLIC NOTICE

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY PETITION NO. 1003 OF 2020

COMPANY SCHEME APPLICATION NO. 783 OF 2020 In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 And

In the matter of Scheme of Amalgamation of HDFC ERGO HEALTH INSURANCE LIMITED ("TRANSFEROR COMPANY")

HDFC ERGO GENERAL INSURANCE COMPANY LIMITED ("TRANSFEREE COMPANY")

HDFC ERGO GENERAL INSURANCE COMPANY LIMITED ...PETITIONER

NOTICE OF HEARING OF PETITION

Company Petition No. 1003 filed under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by HDFC ERGO General Insurance Company Limited ("Petitioner") on June 18, 2020 for sanctioning of the Scheme of Amalgamation between the Petitioner and Transferor Company, was admitted by the National Company Law Tribunal, Mumbai on September 7, 2020. The captioned Petition is fixed for hearing before the Division Bench of the National Company Law Tribunal, Mumbai Bench on September 29, 2020 at 10:30 a.m. or soon thereafter.

Dated this 7th day of September, 2020.

For HDFC ERGO General Insurance Company Limited

Davananda V. Shetty

Company Secretary & Chief Compliance Officer FCS: 4638



TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.

Registered Address: 11th Floor, Tower A, Peninsulaa Busin Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013. Branch Address: Lodha I-Think Techno Campus | Building "A "4th Floor | Off Pokhran Road No.2 | Behind TCS | Thane(W) | Mumbai 400 607.

CORRIGENDUM

Refer our SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY published in Business Standard and Mumbai Lakshdeep Mumbai Edition on 11.09.2020 where in the Property Sr. No 1 Mr. GIRISH JANARDAN GAIKAR E-auction date & Last Date & Time of submission of Sealed Bid/Offer was wrongly mentioned Please Read as Correct E-auction date 28-Sep-2020 between 2.00 PM to 3.00 PM & Last Date & Time of submission of Sealed Bid/Offer date: 25-Sep-2020 till 5 PM. All interested parties are requested to take note of the change. All other terms and conditions of the Sale Notice remains the same.

Date: 12.09.2020

Sd/- Mr. Arijit Bhatt Authorized Officer Tata Capital Housing Finance Ltd

बैक ऑफ़ इंडिया Beak of India BOI

Vengurla Branch : Tal. - Vengurla, Dist. Sindhudurg Phone: 02366 - 262233 Fmail : Vengurla Ratnagiri@hankofindia.co.in

POSSESSION NOTICE

EREAS, (For Movable Property)
The undersigned being the Authorised Officer of the Bank of India under the WHEREAS. Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 07.01.2020 calling upon the borrower Mr. Prashant Nandkumar Sawant to repay Rs. 2.50.773/- (Rupees Two Lakh Fifty Thousand Seven Hundred Seventy Three only plus interest thereon from 01.01.2020 within 60 days from the date of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **physical possession** of the property owned by Mr. Prashant Nandkumar Sawant described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 10th day of September of the year 2020.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the hypothecated property and any dealings with the hypothecated property will be subject to the charge of Bank of India, Vengurla Branch for an amount of Rs. 2.50.773/ (Rupees Two Lakh Fifty Thousand Seven Hundred Seventy Three only) plus interes thereon from 01.01.2020.

The Borrower's attention is invited to provisions of Sub - Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE MOVABLE PROPERTY

Hypothecation of Vehicle Renault Kwid, Registration No. MH 07 AB 7979, Having Engine No. E095847 & Chassis No. MEEBBA005G8397970, Owned by Mr. Prashant Date: 10.09.2020, Place: Vengurla

← Lloydsteel

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

CIN: L28900MH1994PLC081235

Regd Off.: PLOT NO. A 5/5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE: 421401

Phone no: +91-2524 222271/72 Fax: +91-2524 222273 E-mail: infoengg@lloyds.in

Website: www.lloydsengg.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020 (Rs. In Lakhs except per share data

	Particulars	·	Tour Ended		
Sr. No		June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1	Total Income from Operations (Net) for the period	1,184.86	2,886.24	3,497.90	12,276.35
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	28.33	66.70	149.95	327.29
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	28.33	66.70	149.95	327.29
4	Net Profit/(Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	28.33	(11.54)	149.95	249.05
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	37.41	38.60	145.55	285.38
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Re.1/- per share)	89,86,98,382	89,86,98,382	89,86,98,382	89,86,98,382
7	Other Equity excluding Revaluation Reserve				2,252.37
8	Basic & Diluted Earnings per Share (not annualized)	0.00	(0.00)	0.02	0.03

c: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)F egulations, 2015 as modified by Circular No.CIRICFD/FAC/62/2016 dated 5th July 2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the Website of the BSEI (www.bseindia.com) and NSEL (www.connect2nse.com) and also on the Companies Website the Medicago is. at www.lloydsengg.in

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken or record by the Board Of Directors of the Company at their meeting held on 11th September, 2020

Previous period figures have been regrouped / reclassified whereever necessary.

For Lloyds Steels Industries Limited

3.384.94 (315,464.14)

Sd/

Arvind Prasad

(DIN - 01654899)

MD & CEO

(301,568,61)



USHDEV INTERNATIONAL LIMITED

Regd. Off.: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 001. Email: info@ushdev.com Website: www.ushdev.com CIN Number: L40102MH1994PLC078468

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2020 Rs. In Lakh (Except Earnings per Equity Share data) STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Quarter Ended Year Ended Quarter Ended Quarter Ended **Quarter Ended** Year Ended 30th June 2020 (Unaudited) 30th June 2019 30th June 2020 31st March 2020 30th June 2019 31st March 2020 31st March 2020 (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 15,235.00 15,235.00 23,632.16 23,632.1 94.74 94.74 Net Profit / (Loss) for the period before Tax (112.52) (3.849.84) 94.74 (5,479.72) (112.52) (3.849.86) (5,479.75)(12,579.75) (13,895.51) Net Profit / (Loss) for the period after tax (312.52) (10,949.84) (12,579.72 (312.52) (10,949.86) (10.951.52) Total Comprehensive Income for the period (313.39) (1,179.08)(13.895.49 (313.39) (10.951.54) (1.179.08)

(315,464.08)

(4.11)

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly ended Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended Financial Results are available on the website of BSE limited (www.bseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.Ushdev.com). For Ushdev International Limited

(301,568,59)

(0.35)

Taken on Record Mr. Subodh Kumar Agrawai Resolution Professiona Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00087/2017-18/10183 Place: Mumbai, Date: 11th September 2020

(3.24)

(315,464.08)

(315,464,08)

(0.09)

Honeywell

1. 2. 3. 4. 5. 6.

7.

Honeywell Automation India Limited CIN: L29299PN1984PLC017951

Particulars

Total Income from Operations

Equity Share Capital (Face Value of Rs.1/- per share)

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year

Earnings per equity share (Face Value of Rs.1/- per share):

NOTICE

Notice is hereby given pursuant to circular no. SEBI/HO/MIRSD/DOS3/CIR/P/2018/139 dated November 6, 2018 issued by the Securities and Exchange Board of India, that the Company has received the following request to transfer the equity shares from the name(s) of the shareholder(s) ("Transferor") to the name(s) of the proposed transferee(s) ("Transferee").

The details of the proposed transfer is as follows:

Sr no	Folio No.	No. of equity shares of ₹10 each	Name of the Transferor(s)	Distinctive numbers	Name of the Transferee(s)
1	HWK0000346	100	1. Mr. Ketan Narendrabhai Bhatt	4272601- 4272700	1. Mr. Chandrakant H Shah
	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,		2. Mrs. Padmaja K Bhatt		2. Mrs. Sumanchandra H Shah

Any person having objection in respect of the proposed transfer of equity shares referred to above, shall intimate in writing to the Company Secretary at the Registered Office of Company and/or to the Registrar & Transfer Agent, TSR Darashaw Consultants Private Limited, within 30 days from the date of publication of this notice and if no objection is received by the Company within the stipulated period then the Company shall proceed with the transfer of the said equity shares in favour of the above-mentioned transferee(s), without any further intimation. The information is also being made available on the website of the Company https://www.honeywell.com/en-us/global/en-in/hail

> For Honeywell Automation India Limited Farah Irani

> > Regional office: Shop No. 201-

202, Second Floor, Stellar Enclave, D.P. Road, Near Parihar Chowk,

Aundh, Pune- 411 007

Date: September 12, 2020

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Place: Pune

Company Secretary Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune - 411 013, Maharashtra | Tel: +91 20 7114 8888

E-mail: HAIL.InvestorServices@Honeywell.com | Website: https://www.honeywell.com/en-us/global/en-in/hail

DAMODAR INDUSTRIES LIMITED

(315,464,14)

(0.09)

Reg. Off.: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400 013. Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575 Tel: +91 - 022 -6661 0301/2 • Fax: 022- 6661 0308 • E-mail: cs@damodargroup.com

(315,464,14)

(3.24)

· Website: www.damodargroup.com

EXTRACT FROM THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2020 (₹ in Lacs

For The YEAR For The 30 06 2020 31.03.2020 30.06.2019 (Unaudited) (Unaudited) (Audited) Total income from operations (net) 5483.68 77,061.88 | 19,141.72 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (1308.68)(1,116.48)(525.82)Net Profit / (Loss) for the period before tax (after (1308.68)(1,116.48)(525.82)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after (300.79)Exceptional and/or Extraordinary items) (898.97) (693.99) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) (642.41)(1,312.52)(345.69)and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value Rs. 5/- per share) 1165.00 1,165.00 1112.58 Reserves (excluding Revaluation Reserve as show i Balance Sheet of previous year) 8,647.68 Earnings Per Share (of Rs.5/- each) (for continuing

The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarte ended on June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter ended on June 30, 2020 are available on the Stock Exchanges websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.damodargroup.com

(3.86)

By order of the Board For Damodar Industries Limited

(2.98)

(1.35)

Arunkumar Biyan

Chairman

Place: Mumbai Date: September 11, 2020


and discontinued operations)

Basic & Diluted (in Rs.)

Sale Notice for Sale of

Immovable Properties

E-Auction Sale Notice Mega E-Auction



Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive/physical (whichever is applicable) possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" as per below mentioned details given in tabular form-

Sr. No.		Property details	Reserve Price & EMD	Amount Date As On 31/08/2020	Branch Account No. & Details	Date/Time of E-auction
1	Mr. Jayram Nathuram Jadhav & Mr. Dattatray Nathuram Jadhav	Flat No. 02, Ground Floor, CTS NO. 291/A, 291/B, 292AA, 292B, Maryan Apartment, Kachchi Mohallah, Old Panvel, Tal. Panvel, Dist. Raigad - 410206.	R.P. Rs. 32,37,000/- EMD: Rs. 3,23,700/-	Rs. 27,42,422.00 (Rs. Twenty Seven Lakh Forty Two Thousand Four Hundred Twenty Two only)	Karjat Branch-1576 (E-CB) (Mr. Subhash Laxman Nannaware - 9372595033) A/c. No. 1576013881200100 IFSC: CORP0001576	15/10/2020 11.00 am to 2.00 pm
2	Mr. Nipul Brijlal Jain & Mrs. Shakuntala Nipul Jain	Flat No. 13, 4 th Floor, Shree Gajanan Chhaya, S. No. 7B, Plot No.11, Nana Master Nagar, Mudre-Karjat, Tah. Karjat, Dist. Raigad - 410201	R.P. Rs. 27,71,000/- EMD: Rs. 2,77,100/-	Rs. 16,03,215.00 (Rs. Sixteen Lakh Three Thousand Two Hundred Fifteen only)	Karjat Branch-1576 (E-CB) (Mr. Subhash Laxman Nannaware - 9372595033) A/c. No. 1576013881200100 IFSC: CORP0001576	15/10/2020 11.00 am to 2.00 pm
3	Mr. Nitin Prakash Patil	Fiat No 105, First Floor, Gurukailash Building, S. No. 11, Plot No. 3, Hissa No. 2A/2B, Nana Master Nagar, Mudre-Karjat, Tah. Karjat, Dist. Raigad - 410201	R.P. Rs. 17,35,000/- EMD: Rs 1,73,500/-	Rs. 10,14,767.00 (Rs. Ten Lakh Fourteen Thousand Seven Hundred Sixty Seven Only)	Karjat Branch-1576 (E-CB) (Mr. Subhash Laxman Nannaware - 9372595033) A/c. No. 1576013881200100 IFSC: CORP0001576	15/10/2020 11.00 am to 2.00 pm

Details of encumbrances if any - Not Known

For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided ion Union Bank of India secured creditors website i.e. www.unionbankofindia.co.in, Bankauctions.in **Authorized Officer.** Date: 09/09/2020 Union Bank of India, Place: Pune







'ही तुम्हाला शेवटची संधी,' कर्जफेड स्थगितीवरून सुप्रीम कोटार्ने केंद्र सरकारला सुनावलं

नवी दिल्ली, दि. ११ (प्रतिनिधी) : करोना संकटात प्रामाणिक कर्जदारांना दिलासा देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत यासाठी सुप्रीन कोर्टीने केंद्र सरकारला दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) सुविधा देण्यात आली होती. पण त्याची मयार्दा १ सप्टेंबर रोजी संपली आहे. तसंच स्थगित कर्ज-हप्त्यांच्या व्याज रकमेवर व्याज आकारण्यासंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यासंबंधी गुरुवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोटार्ने ठोस निर्णय घेत योजना सादर करण्यासाठी

केंद्राला दोन आठवड्यांची शेवटची संधी दिली आहे.

आरबीआय आणि केंद्राची बाज् मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात माहिती दिली की, भागधारकांच्या दोन ते तीन बैठका पार पडल्या आहेत. निर्णय घेण्यासाठी बँकांशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे कारण त्यांची यामध्ये मुख्य भूमिका असणार आहे'. यावेळी त्यांनी सुनावणी दोन आठवडे पढे ढकलण्याची विनंती केली.

असोसिएशनची मांडणारे ज्येष्ठ वकील हरिश साळले यांनी सरकारकडून याप्रकरणी अद्यापही कोणता ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टाने यावेळी मोरॅटोरियम पर्याय निवडणाऱ्या कर्जदारांना थिकत यादीत टाकलं जाऊ नये अशी पुन्हा एकदा सूचना केली. गेल्या सुनावणीत सुप्रीम कोटार्ने मोरॅटोरियम पर्याय निवडलेले कर्जदार ज्यांना हप्ते भरणं शक्य नाही त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये असं स्पष्ट केलं होतं. कर्जदारांची सुरक्षा करणं गरजेचं असून बँकांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करु नये असं सुप्रीम कोटार्ने सांगितलं होतं.

बँका तसंच रिअल इस्टेट डेव्हलपर्सतर्फ अनेक संघटना या सुनावणीत सहभागी आहेत.

हफ्त्यांवरील व्याज भुदंंड माफ करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार आणि आरबीय यामुळे बँकांसमोर आर्थिक अडचण निर्माण होईल असं सांगत आहेत. याआधी गेल्या सुनावणीत केंद्र सरकारने दोन वर्षांसाठी कर्जस्थगिती दिली जाऊ शकते अशी माहिती दिली होती. सुप्रीम कोर्टीने केंद्र आणि आरबीयला दोन आठवडयांची मदत दिली आहे. तम्ही ठोस योजना सादर करा जेणेकरन सुनावणी पुन्हा पुढे ढकलावी लागणार नाही असं सुप्रीम कोर्टीने म्हटलं आहे. २८ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार

वसई गाव, वसई पश्चिम, जिल्हा पालघर

४०१२०१ (या पुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ)

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव

विकी अदलाबदल वारसाहक कायदेशीर हक

तारण, भाडेपट्टा, बक्षीस, ताबा, वहिवाट, जप्ती,

न्यायालयीन प्रकरणे, मनाई आदेश, लिस

पेन्डन्स, मालकीहक्क, अधिभार, लिव्ह ॲण्ड

लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही

दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात

कागदोपत्री पुराव्यांसह सदर सुचना प्रकाशन

तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत

खालील स्वाक्षरीकर्त्यांना कळवावे. अन्यथा असे

टावे असल्यास ने त्याग किंवा स्थगित केले

९/ए/७, एल्टी अपार्टस्, साईबाबा नगर,

बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Original Share certificate no 121, Distinctive

Nos from 1201 to 1210 of Mr. Ninac Vishwas Chavan & Dr. Vishwas N

Chavan member of Pooja Enclave Co-o

Society having address at CTS No. 471/E

Opp. Ganesh Nagar, Nr. Atharva Collage

Old Link Road, Kandivali West, Mumbai

400067 have been lost/misplaced. The

member of the society has applied fo

duplicate shares. The Society hereby invite

claims and objections from claimants

obiector or obiectors for issuance of

duplicate Share Certificate within the period

of 14 (fourteen) days from the publication o

this notice, with copies of such documents

and other proofs in support of his/her/thei

claims/objections for issuance of duplicate

Share Certificate to the Secretary of Pool Enclave Co-op Society. If no claims objections are received within the period

prescribed above, the Society shall be free

to issue duplicate Share Certificate in suc

nanner as is provided under the bye-law

of the Society. The claims/objections, if any

received by the Society shall be dealt with ir

the manner provided under the bye-laws of

Pooja Enclave Co-op housing society Ltd.

परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(करपूर्व, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)

करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)

(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)

राखीव (पनर्मल्यांकन राखीव वगळता)

रुपयात (मूलभूत /सौम्यीकृत)

ठिकाण : मुंबई

दिनांक: ११.०९.२०२०

IEI

For and on behalf of

(Hon. Secretary)

तपशील

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता) करपश्चात)

नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश

प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रतिशेअर)

पती शेअर उत्पन्न (दर्शनी मल्य क. १०/– पत्येकी)

www.hseindia.com वर उपलब्ध आहे.

the Society.

Place: Mumbai

सही/

अंड. निखील सेठ

आहेत असे समजले जाईल

दिनांक: १२.०९.२०२०

ठिकाण: मुंबई

येथे १७.११.२०१८ रोजी निधन झाले.

^{रोजच वाचा} मुंबई लक्षदीप

Claims / Objections are invited for the transfer of flat No. 203, Bldg. No. 9 and transfe of Share Certificate No. 11, Distinctive Nos 51 to 55 (both inclusive) pertaining to the above said flat of Gaurav Galaxy Bldg. No. 9 & 10 Co-op . Housing society Ltd. situated at Survey No. 158/2 & 159, Opp. Nityanand Nagar, Mira Road (E), Dist. Thane 401107, standing in the name of LATE PRAVIN GOVIND WAGHELA. Application for above said flat and Shares was received by the society by (1) BHAGYASHREE PRAVIN WAGHELA (2) LAVESH PRAVIN WAGHELA & (3) KINJAI PRAVIND WAGHELA (jointly).

LATE PRAVIN GOVIND WAGHELA , holding flat No. 203, Bldg. No. 9 in the Society building, who was a member of the society. The said claim / objection shall lodged strictly in writing with the society office at the above said address between 11.00 AM to .00PM, with supporting documents, if any within 15 days of publication of this notice No claims / Objection shall be entertained thereafter & the above said flat and the Shares will be transferred in the name of (1) BHAGYASHREE PRAVIN WAGHELA (2) LAVESH PRAVIN WAGHELA & (3) KINJAL PRAVIND WAGHELA (jointly).

टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड

TATA परळ, मुंबइ-४०००५३. ठाणे शाखा: लोधा-धिंक टेक्नो कॅम्पस, इमारत ए, ४था मजला, पोखरण रोड क्र.

शुद्धिपत्रक

दिनांक ११.०९.२०२० रोजी विझनेस स्टॅण्डर्ड व मुंबई लक्षदीप मुंबई आवृत्तीमध्ये प्रकाशित स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचनासंदर्भात, ज्यामध्ये मालमत्ता **अ.क्र.१, श्री. गिरीश जनार्दन गायकर** मधील ई-

लाव तारीख व मोहोरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ हे चुकीने नमुद झाले होते

कुपया सुधारित ई-लिलाव तारीख: २८ सप्टेंबर, २०२० रोजी दु.२.०० ते दु.३.०० दरम्यान व मोहोरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ: २५ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.०० पर्यंत असे

ाचावे. सर्व इच्छुक पक्षकारांनी कृपया याची नोंद घ्यावी. विक्री सूचनेतील इतर सर्व नियम व अटी यात

(Lloydsteel

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५

गेंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. ए -५/५, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, ठाणे-४२१४०१.

फोन: ०२५२४-२२२२७१/७२, फॅक्स: ०२५२४-२२२२७३, ई-मेल: infoengg@llovds in

वेबसाईटः www.lloydsengg.in

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

9928.28

26.33

८९८६९८३८२

. परिपत्रक क्र. सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ दि.५ जलै. २०१६ द्वारे सधारितप्रमाणे सेबी (लिस्टिं

ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यार आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुन

कंपनीच्या www.lloydsengg.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच

www.bseindia.com व एनएसईएलच्या www.connect2nse.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ११ सप्टेंबर, २०२० रोजी झालेत

तिमाहीअखेर

अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित)

१,५६४.४४

(६०.४९)

(६0.४९)

(६३.५४)

(६३.५४)

(१.३५)

30.06.7070 | 39.03.7070 | 30.06.7099

कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

(११८.३८

(११८.३८

(८७.१७

(८७.१७

(2.84

४८,३६,४०० ४८,३६,४००

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुनर्नमुद करण्यात आले

३०.०६.२०२० ३१.०३.२०२०

266.28

£ Ę. 00

3८.६0

८९८६९८३८२

नोंद.कार्या: ११वा मजला. टॉवर ए. पेनिन्सला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअ

GAURAV GALAXY BLDG. NO. 9 & 10 CO-OP. HSG. SOCIETY LTD.

टीसीएसच्या मागे, ठाणे (प.), मुंबई-४००६०७

Date: 12.09.2020

परळ, मुंबई-४०००१३.

जेणताही बदल नाही

उत्पन्न (निव्वळ)

गलावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा

फा े (तोटा)(अपवादात्मक आणि/किं

नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंव

गलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न

कर, अपवादात्मक आणि/किंवा

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ

ांतर कालावधीकरिता नि

करानंतर) आणि इतर सर्वकष

रणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/– प्रती भाग)

दिनांक: ११.०९.२०१९

स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : L17120MH1989PLC052645

नोंदणीकृत कार्यालय : सी - ५८ टीटीसी इंड. एरिया, ठाणे - बेलापूर मार्ग, पावणे, नवी मुंबई - ४०० ७०५.

कॉपोरेट कार्यालय: १९०१, युनिव्हर्सल मॅजेस्टिक, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई - ४०० ०४३.

ई-मेल : corporate@skycorp.in वेबसाइट : www.skycorp.in दूर. : ९१ २२ ६७१३७९००

इतर समभाग, पुर्नमुल्यांकित राखिव वगळून

विशेष साधारण बाबनंतर)

वेशेष साधारण बाबपूर्व)

BISWAJIT BISWASS

सही / - श्री. अरिजीत भव

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

३०.०६.२०१९

3880.80

988.384

988.384

988.84

984.44

८९८६९८३८२

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

डीआयएन:०००२८३०१

वर्षअखेर

39.03.7070

(लेखापरिक्षित)

84.90

३२.६

३२.६१

स्काय इंडस्टीज लिमिटेडकरित

व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन: ००००६१५४)

४६,०६,४००

4,984.6

38.80

२८.७६

२८.७६

0.53

शैलेश शहा

४८,३६,४००

संपलेले वर्ष

39.03.2020

नेखापरिक्षित

9२२७६.३५

३२७.२९

३२७.२९

264.36

८९८६९८३८२

२२५२.३७

टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड

प्राधिकृत अधिकार

बृहन्मुंबई विभाग मुंबई

n the manner we deem fit

Place: Thane

Date: 12/09/2020

धर्मादाय आयक्त भवन. २ रा मजला. ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

PUBLIC NOTICE Notice is nereby given that Mrs. Vimai i Arjunwade, owner of Flat No. 204, C win

Shree Sai Sneha ABCD CHS Ltd., Opp. UCC

Bank, Ramdev Park Road, Mira Road East Dist: Thane, expired on 23/06/2020, We Mangal Subhash Shelar d/o. Late Vimal N Arjunwade, Mahoday Nagoji Arjunwade s/o ate Vimal N. Ariunwade & Vijay Nago Arjunwade s/o. Late Vimal N. Arjunwade hereby invite claims or objections from othe heir/s or claimant/s or objector/s for the

ransfer of the shares and interest of th

deceased member in the said flat within period of 14 days from the publication of this

notice, with copies of proofs to support the

claim/objection. If no claims/objections are

eceived within the period prescribed above

we shall be at the liberty to deal with the

shares and interest of the deceased member

Mangal Subhash Shelar, Mahoday Nagoj

lew TMC Office Road, Panchpakhadi, San

Dnyaneshwar Marg. Thane West 400602

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

Arjunwade &Vijay Nagoji Arjunwade A1/701, Dandekar Dattachaya CHS

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : ACC / X / 837 / 2020 सार्वजनिक न्यासाचे नात

Lord Northbrook Cricket Club बाबत.

Shri Shyamsunder Narahari Raul अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

मालकीची आहे काय? अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागु नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०९/०९/२०२० रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयक्त भवन. २ रा मजला. ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 838 / 2020

Navroz Cricket Club बाबत. Shri Shvamsunder Narahari Raul अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागु नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्वचानिशी आज दिनांक ०९/०९/२०२० रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 845 / 2020

सार्वजनिक न्यासाचे नाव : युथ खराज फाऊंडेशन .. बाबत.

प्रतिभाताई शैलेश खोपडे ... अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात

येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ)

मालकीची आहे काय?

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागु नाही सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत

घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आँदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिँनांक ११/०९/२०२० रोजी दिली.

अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, शिक्का बृहन्मुंबई विभाग, मुंबई

ढगांच्या गडगडाटासह मुंबईत पावसाची एन्ट्री; पुढील ३६ तासांत जोरदार पावसाचा अंदाज

नवी दिल्ली, दि. ११ (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर उन्हाचा कडाका सहन करत आहेत. मात्र, आता मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाचा आनंद घेता येणार आहे. ह्यमिड झालेल्या वातावरणातून पुन्हा पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. तसेच येत्या विकंडला पुन्हा पाऊस बरसू शकतो त्यासोबतच मेघागर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. येत्या ३६ तासांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता जात-जाता पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात १३ सप्टेंबरपासून पुढील ४-५ दिवस जोरदार पावसाचा तडाखा बसू शकतो. विषेश म्हणजे ११ सप्टेंबरपासून कोकणामध्ये पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता मुंबई वेधशाळेचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी

व्यक्त केली आहे. येलो अर्लट जारी

मुंबई, ठाणे, कल्याण याठिकाणी पावसाने हजेरी लावली असून शनिवारी जोरदार पाऊस बरसेल त्यासाठी येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ४ ते ७ वेळेत वीजांच्या कडकडाटांसह पाऊस बरसला आहे. तसेच ठाणे, नवी मुंबईमध्ये १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस बरसला तर मुंबईच्या पूर्व भागातील शहरात ४० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, त्यानंतर आभाळ निरभ्र झाले असन सध्या मंबईच्या काही भागात रिमझिम पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे.

युद्धाची स्थिती नकोच, चिनी मीडियाकडूनही पाच कलमी कार्यक्रमाचं स्वागत

नवी दिल्ली, दि. ११ (प्रतिनिधी)

: लडाख सीमेवरचा तणाव कमी करण्यासंदर्भात भारतीय आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यामध्ये पाच कलमी कार्यक्रमावर एकमत झाले आहे. त्याचे चीनमधल्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सावध स्वागत केले आहे. अंतिमतः यातून चांगलं काही तरी घडवण्याची जबाबदारी भारताची आहे असं चिनी माध्यमांनी म्हटलं आहे. शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात बैठक झाली. या पाच कलमी कार्यक्रमात सीमेवर शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी पूर्वी झालेले करार, शिष्टाचाराचे पालन करायचे तसेच तणाव वाढेल अशी कोणतीही कृती टाळायची असे ठरले आहे. 'सीमेवरील सध्याची स्थिती कोणाच्याही हिताची नाही हे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मान्य केले. सीमेवर स्थिती सुधारण्यासाठी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु ठेवण्यावर दोघांमध्ये एकमत झाले आहे. दोन्ही सैन्यांमध्ये योग्य अंतर राखायचे आणि तणाव कमी करायचाह्र परराष्ट्र मंत्रालयाच्या स्टेटमेंटमध्ये हे म्हटले आहे. वँग यी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर सीमेवरील स्थिती आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही सविस्तर चर्चा केली असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भारत आणि चीन दोन्ही मोठे देश असल्याने मतभेद असणे स्वाभाविक आहे असे वँग यांनी म्हटल्याचे शिन्हुआने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

^{रोजच वाचा} मुंबई लक्षदीप

एव्हरलॉन सिन्थेटिक्स लिमिटेड

सीआयएन: एल१७२९७एमएच१९८९पीएलसी०५२७४७

नोंदणीकृत कार्यालय: ६७, रिजेन्ट चेंबर्स, २०८, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०१९ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२१०.९३	9029.६५	3030.29
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५३.७१)	98.42	98.08
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५३.७१)	98.42	98.09
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५३.७१)	98.42	94.41
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(५३.७१)	98.42	94.41
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)	५६२.२२	५६२.२२	५६२.२
राखीव (लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	02.0
उत्पन्न प्रतिभाग मूळ व सौमिकृत (रू.) (वार्षिकीकरण नाही)	(0.09)	0.34	0.2

वरील निष्कर्षाचे लेखा समितीने मर्यादित पुनर्विलोकन केले आहे आणि दि.११ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.everlon.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

मागील तिमाहीचे/वर्षाकरिताचे आकडे हे तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्नमुद करण्यात आले

संचालक मंडळाच्या वतीने व करिता एव्हरलॉन सिन्थेटिक्स लिमिटेडकरिता सही /

जितेंद्र के. वखारिया व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०००४७७७७)



ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.०९.२०२०

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग,

वरळी, मुंबई-४०००१३. कॉपॉरेट ओळख क्रमांक:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ द्रः:+९१-०२२-६६६१०३०१/२, फॅक्सः०२२-६६६१०३०८, ई-मेल:cs@damodargroup.com, www.damodargroup.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात)
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५४८३.६८	७७०६१.८८	9९989.७२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१३०८.६८)	(१११६.४८)	(५२५.८२)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१३०८.६८)	(१११६.४८)	(५२५.८२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८९८.९७)	(६९३.९९)	(१७०.७९)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न			
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)			
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(६४२.४१)	(१३१२.५२)	(३४५.६९)
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/– प्रती)	99६५.00	99६५.00	999२.५८
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			
पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	_	८६४७.६८	_
उत्पन्न प्रतिभाग (रू.५/– प्रत्येकी)			
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	(2.45)	(201)	(0.24)

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण नमना कंपनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये दामोदर इंडस्टीज लिमिटेडकरिता सही /

अध्यक्ष

दिनांक : ११.०९.२०२० अरुणकमार बियानी ठिकाण : मुंबई

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED (FORMERLY KNOWN AS GALAXY ENTERTAINMENT CORPORATION LIMITED) CIN: L15100MH1981PLC024988

Regd Off.: Eyelet House, M.S. Patel Compound, Opp. Shah Industrial Estate, Saki-Vihar, Andheri (E) Mumbai - 400072 Email: investors@galaxycloudkitchens.in | Website: www.galaxycloudkitchens.in | Tel: 022-28039405

					(Rs. In Lakhs)
Sr.	Particulars	(b	Year Ended	
No.		30-Jun-2020	31-Mar-2020	30-Jun-2019	31-Mar-2020
1	Total Income from operations (net)	642.25	1,422.17	1,896.06	7,189.38
2	Net Profit / (Loss) for the period before				
	Exceptional Items and Tax	(242.10)	(516.33)	(440.63)	(1,792.28)
3	Net Profit / (Loss) for the period before	, ,	, ,	, ,	,
	Tax after Extraordinary Items	(242.10)	(516.33)	(440.63)	(1,792.28)
4	Net Profit / (Loss) for the period after				
	Tax and Extraordinary Items	(242.10)	(516.33)	(440.63)	(1,792.28)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the Period	(247.96)	(530.83)	(449.58)	(1,815.73)
6	Equity Share Capital	4,152.27	4,152.27	3,858.26	4,152.27
7	Earnings Per Share (before extraordinary items)			·	
	(Face Value of Rs. 10/- Each)				
	Basic & Diluted	(0.58)	(0.15)	(1.54)	(3.32)

 The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the guarter ended June 30 2020 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid result is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on Company's website at www.galaxycloudkitchens.in

The results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) notified under the Companies (IND AS) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Inidan Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard (Amendment) Rules, 2016. By order of the Board Galaxy Cloud Kitchens Limited

Arvind Agrawal Place : Mumbai Date : September 10, 2020

. Diluted

PLACE : MUMBAI

For Indo Euro Indohem Limited Director- VARDHMAN C. SHAH DIN: -00334194

INDO EURO INDCHEM LIMITED CIN:L24100MH1990PLC057190 Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad – 413 501 (Maharashtra) Corp Off: 78/c The Dawn Bldg., 1st Floor, 7st Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055

Tel.: 26125710 Email: rinkupoly@rediffmail.com Extract of UnAudited Statement of Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2020 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (In Lakhs)

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे दाखल करण्यात

आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट

(III Lakila)							
	Standalone						
D4D710111 4D0		Quarter Ended					
PARTICULARS	30.06.2020 (UnAudited)	30.06.2019 (UnAudited)	31.03.2020 (Audited)	31.03.2020 (Audited)			
Total income from operation (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	70.31 5.34	28.62 6.36	460.87 (14.96)	633.58 4.40			
Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional and /or Extraordinary items)	5.34	6.36	(14.96)	4.40			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.69	4.61	(11.48)	3.14			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3.69	4.61	(10.58)	4.04			
Equity Share Capital Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year	903.47	903.47	903.47	903.47			
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic:	0.04	0.05	(0.12)	0.04			

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website: www.indoeuroindchem.com

DATE: 10/09/2020

जाहीर सूचना माझे अशिलांच्या निर्देशनाअंतर्गत येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती वसुधा वासुदेव भट या गेल्या ३० वर्षांपासून जिग्नेश नरेंद्र गोर सरला भरत गोर व मिना अश्विन भट यांचे टेनन्ट होते. यांचे गोर चाळ. विठोबा मंदिर बाळा सावंत लेन. एन.के. शाह कॉलेजजवळ